



जाहिरात



पुणे महानगरपालिका माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग

- पुणे महानगरपालिका संचलित माध्यमिक, उच्चमाध्यमिक व रात्र प्रशाला या शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात एकवट मानधनावर करार पद्धतीने ०६ (सहा) महिने मुदतीसाठी अथवा अतिरिक्त ठरलेले शिक्षक समायोजन होईपर्यंत जो कालावधी कमी असेल त्या कालावधीसाठी रिक्त पदांवर एकवट मानधनावर शिक्षकांची निवड/प्रतीक्षा यादी शालेय शिक्षण विभागाकडील शासन परिपत्रक क्र. एस.एस.एन. २१०२ / (१४४/०२)/माशि - २ मुंबई दिनांक २०/०५/२००४ नुसार व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय क्र. सीईटी-२०१५/प्र.क्र.१४९/टीएनटी-१ दि. २३/०६/२०१७ नुसार बी.एड. लेखी परीक्षेचे गुण अभियोग्यता चाचणीच्या गुणानुक्रमे तयार करण्यात येणार आहे.
- विहित करण्यात आलेली शैक्षणिक अर्हता व अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराचा विहित नमुन्यातील वैयक्तिक माहितीचा अर्ज हा प्रमाणपत्रांच्या व गुणपत्रांच्या प्रमाणित छायांकित प्रती जोडून तो **माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय, भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना शिवाजीनगर, पुणे-५** येथे (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११.०० ते २.०० या वेळेपर्यंत हस्तपोच स्वीकारण्यात येईल. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दिनांक ०२ जानेवारी २०२१ रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत राहिल.
- सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एस.ई.बी.सी.) वर्गाचे आरक्षणास मे. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने या वर्गातील जागांबाबत मे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल.

आरक्षण - माध्यमिक, उच्च माध्यमिक - मराठी माध्यम

रिक्त पदे	अजा	अज	विजा अ	भजब	भजक	भजड	विमाप्र	इमाव	एसई बी सी	ईडब्लू एस	खु ला	एकूण
माध्यमिक /उच्च माध्यमिक ३१	४	२	१	१	१	०	१	६	४	३	८	३१

आरक्षण - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक - उर्दू माध्यम

रिक्त पदे	अजा	अज	विजा अ	भजब	भजक	भजड	विमा प्र	इमाव	एसई बीसी	ईडब्लू एस	खुला	एकूण
माध्यमिक /उच्च माध्यमिक २०	०	१	१	०	१	०	०	४	३	२	८	२०

● शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता -

माध्यमिक विभाग (मराठी माध्यम) विषयनिहाय आवश्यक शिक्षक पदे - २४ मानधन रु. १२०००/-

अ.क्र	शैक्षणिक पात्रता	पदवीचा मुख्य विषय	रिक्त पद संख्या
1	बी.एस्सी., बी.एड. (ए ग्रुप)	(ए ग्रुप)	०५
2	बी.एस्सी., बी.एड. (बी ग्रुप)	(बी ग्रुप)	०४
3	बी.ए., बी.एड.	इंग्रजी	०६
4	बी.ए., बी.एड.	मराठी	०३
5	बी.ए., बी.एड.	हिंदी	०१
6	बी.ए., बी.एड.	स.शास्त्र	०४
7	बी.ए.बी.एड./बी.पी.एड	शा.शिक्षण (अन्य कोणताही विषय)	०१
एकूण			२४

माध्यमिक विभाग (उर्दू माध्यम) विषयनिहाय आवश्यक शिक्षक पदे - १२ मानधन रु. १२०००/-

अ.क्र	शैक्षणिक पात्रता	पदवीचा मुख्य विषय	रिक्त पद संख्या
1	बी.एस्सी., बी.एड. (ए ग्रुप)	(ए ग्रुप)	०२
2	बी.एस्सी., बी.एड. (बी ग्रुप)	(बी ग्रुप)	०२
3	बी.ए., बी.एड.	इंग्रजी	०२
4	बी.ए., बी.एड.	उर्दू/ हिंदी	०२
6	बी.ए., बी.एड.	स.शास्त्र	०३
7	बी.ए.बी.पी.एड	शा.शिक्षण (उर्दू विषय)	०१
एकूण			१२

उच्च माध्यमिक विभाग (मराठी माध्यम) विषयनिहाय आवश्यक शिक्षक पदे - ०७ मानधन रु. १३०००/-

अ.क्र	शैक्षणिक पात्रता	पदवीचा मुख्य विषय	रिक्त पद संख्या
१	एम.कॉम. (किमान ५०% गुण आवश्यक), बी.एड.	सचिव कार्यपद्धती	०१
२	एम.ए. (किमान ५०% गुण आवश्यक), बी.एड.	इंग्रजी	०२
३	एम.कॉम. (किमान ५०% गुण आवश्यक), बी.एड.	पुस्तकपालन व लेखाकर्म	०२
४	एम.ए. (किमान ५०% गुण आवश्यक), बी.एड.	मराठी	०२
एकूण			०७

उच्च माध्यमिक विभाग (उर्दू माध्यम) विषयनिहाय आवश्यक शिक्षक पदे - ०८ मानधन रु. १३०००/-

अ.क्र	शैक्षणिक पात्रता	पदवीचा मुख्य विषय	रिक्त पद संख्या
1	एम.एस्सी.(किमान ५०% गुण आवश्यक), बी.एड.	गणित	०१
2	एम.एस्सी.(किमान ५०% गुण आवश्यक), बी.एड.	भौतिक शास्त्र	०१
3	एम.एस्सी.(किमान ५०% गुण आवश्यक), बी.एड.	जीवशास्त्र	०२
4	एम.एस्सी.(किमान ५०% गुण आवश्यक), बी.एड.	रसायन शास्त्र	०१
5	एम.ए. (किमान ५०% गुण आवश्यक), बी.एड.	इंग्रजी	०१
6	एम.ए. (किमान ५०% गुण आवश्यक), बी.एड.	उर्दू	०१
7	एम.ए. (किमान ५०% गुण आवश्यक), बी.एड.	भूगोल	०१
एकूण			०८

माध्यमिक विभाग रात्र प्रशाला (मराठी माध्यम) विषयनिहाय आवश्यक अर्धवेळ शिक्षक पदे - ०३ मानधन रु. ६०००/-

अ.क्र	शैक्षणिक पात्रता	पदवीचा मुख्य विषय	रिक्त पद संख्या
1	बी.ए., बी.एड.	मराठी/ हिंदी	०१
2	बी.ए., बी.एड.	इंग्रजी/समाजशास्त्र	०१
3	बी.एस्सी., बी.एड. (ए ग्रुप)	(ए ग्रुप)	०१
एकूण			०३

● सर्वसाधारण अटी व शर्ती -

- १) (अ) वयोमर्यादा ही जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून गणली जाईल .
(ब) सर्वसाधारण खुल्या गटासाठी शासकीय नियमानुसार कमाल वयोमर्यादा ही ३८ वर्षे, मागासवर्गीय उमेदवारास कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे राहिल, अपंगासाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे राहिल. उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असून गुणवत्ताधारक अर्जदार तसेच दि. १९/०९/२०१३ च्या शासन परिपत्रकानुसार पदवी/पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल. अर्ज करताना उमेदवारांनी जन्म तारखेच्या पुराव्यासाठी जन्म तारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची अथवा शालांत परीक्षेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
- २) मागासवर्गीय उमेदवारांनी अर्जासोबत जातीचा दाखला अथवा जात वैधता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. एकाकी पदासाठी व रात्र प्रशालेतील पदांसाठी आरक्षण नाही.
- ३) महिला विवाहित असल्यास, विवाह प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- ४) अर्जदाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही. निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार विहित पात्रता धारण करित नसल्यास तसेच, गैरवर्तन व दबावतंत्र इ. करताना आढळल्यास त्याची उमेदवारी अथवा निवड रद्द करण्यात येईल. तसेच नियुक्ती झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.
- ५) माध्यमिक शिक्षकास दरमहा मानधन र.रु. १२०००/-, उच्च माध्यमिक शिक्षकास दरमहा मानधन र.रु १३०००/- व रात्र

- प्रशाला अर्धवेळ शिक्षकास दरमहा मानधन र.रु. ६०००/- राहिल.नियुक्त होणाऱ्या उमेदवारास १ महिन्याच्या मानधना इतकी रक्कम सेवा अनामत म्हणून महानगरपालिकेच्या कोषागारात जमा करणे आवश्यक आहे.
- ६) अर्जदाराने प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक असून अर्जदाराने आपले अर्ज महानगरपालिकेने जाहिरातीमध्ये विहित केलेल्या नमुन्याप्रमाणे करणे आवश्यक आहे.
- ७) सदर पद हे पूर्णपणे तात्पुरत्या व हंगामी स्वरूपाचे असून या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारास मनपा सेवेत राहण्याचा अधिकार मागता येणार नाही. सदरचे पद आवश्यकतेनुसार ०६ महिने मुदतीसाठी अथवा पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक उपलब्ध होईपर्यंत अथवा अतिरिक्त ठरलेले शिक्षक समायोजन होईपर्यंत यामध्ये जो कालावधी कमी असेल त्या कालावधीसाठी नेमणूकीत राहिल.
- ८) विहित मुदतीनंतर आलेले अर्ज व अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही.टपालाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अथवा त्याचा विचार केला जाणार नाही.अपूर्ण माहिती व अटींची पूर्तता न करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविले जातील. अपात्र अर्ज कार्यालयात जमा करण्यात येतील. या संदर्भात कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- ९) मराठी व उर्दू माध्यमिक विभागासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारास पदवी परीक्षेमध्ये किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे तसेच उच्चमाध्यमिक विभागासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारास पदव्युत्तर पदवी परीक्षेमध्ये किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे.
- १०) उर्दू माध्यमिक व उच्चमाध्यमिक विभागासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण उर्दू माध्यमातून असणे आवश्यक आहे.
- ११) शासकीय व अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार मा.महापालिका आयुक्त यांना आहेत व राहतील.
- १२) अर्जासोबत उमेदवारांनी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता,जातीचा दाखला इ. आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित सत्य प्रती जोडण्यात याव्यात.सत्य प्रती जोडल्या नसल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- १३) सदर नेमणूक कालावधी ०६ महिनेकरिता किंवा त्यापूर्वी संपुष्टात आणण्याचा अधिकार मा. महापालिका आयुक्त यांचा राहिल. नियुक्त पदावर उमेदवारास पुणे महानगरपालिकेच्या पदावर कायम हक्क मागता येणार नाही.
- १४) यापूर्वी माध्यमिक विभाग पुणे मनपाच्या शाळेमध्ये काम केलेल्या करार पद्धतीवरील शिक्षकांचे काम असमाधानकारक असल्यास अशा उमेदवारांचा अर्ज अपात्र करणेचा अधिकार मा. महापालिका आयुक्त यांना राहिल.
- १५) उमेदवारांनी अर्जामध्ये मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी देणे अनिवार्य आहे.
- १६) वेळेअभावी पत्र वा सूचना पाठविणेकामी मोबाईल, एसएमएसचा वापर करण्यात येईल.
- १७) महाराष्ट्र शासनाच्या ध्येय धोरणानुसार नेमणूक कालावधीमध्ये बदल होऊ शकेल.

सही/-
 (शिवाजी दौडकर)
 शिक्षणाधिकारी
 माध्यमिक व तांत्रिक शिक्षण
 पुणे महानगरपालिका

अर्जाचा नमुना

दिनांक / / २०२

मा.महापालिका आयुक्त,
पुणे महानगरपालिका.

यांजकडेस सविनय सादर....

अर्जदाराचा अलीकडे
काढलेला आयकार्ड आकाराचा
संगीत फोटो स्वयंसाक्षात्कृत

विषय :- पुणे मनपा संचालित " माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण" विभागाकडील मराठी / उर्दू
माध्यम / रात्र प्रशालेतील अर्धवेळ शिक्षक रिक्त पदांवर ६ महिने मुदतीसाठी
अथवा अतिरिक्त ठरलेले शिक्षक समायोजन होईपर्यंत जो कालावधी कमी असेल त्या
कालावधीसाठी रिक्त पदांवर एकवट मानधनावर करार पद्धतीने पूर्णवेळ / अर्धवेळ शिक्षक
पदासाठी या विषयासाठी अर्ज (माध्यम : मराठी / उर्दू).

महोदय,

- १) अर्जदाराचे नाव (आडनावाने सुरु करावे): (मराठी).....
- २) इंग्रजी : (कॅपिटल मध्ये).....
- ३) वडिलांचे/ पतीचे नाव :
- ४) जन्म दिनांक :पूर्ण वय वर्षे : (जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांका रोजी) वर्षे महिने
- ५) पत्रव्यवहाराचा पत्ता :
- ६) दूरध्वनी/ मोबाईल क्र. : (अनिवार्य)
- ७) लिंग :
- ८) जात : प्रवर्ग :
- ९) ईमेल आयडी : (अनिवार्य)
- १०) शैक्षणिक पात्रता : -.....

अ. क्र.	शैक्षणिक/ व्यावसायिक पात्रता	शिक्षण संस्था/ विद्यापीठ	माध्यम	विषय	एकूण गुण	प्राप्त गुण	शेकडा गुण
१	एस.एस.सी.						
२	एच.एस.सी.						
३	बी.ए./बी.एस्सी. (५०% गुण आवश्यक)						
४	एम. कॉम. /एम. ए./एम.एस्सी. (५०% गुण आवश्यक)						
५	बी.एड. (फक्त लेखी परीक्षा गुण नोंदवावे.)						
६	अभियोग्यता चाचणी						
७	इतर						

या अर्जासोबत माझ्या शैक्षणिक पात्रतेच्या आणि अनुभवाच्या मूळ प्रतीनुसार प्रमाणित केलेल्या छायामुद्रांकित प्रती जोडल्या असून माझी सर्व माहिती ही सत्य व अचूक आहे. तरी माझी या पदासाठी निवड होणेस विनंती आहे.

दिनांक : / / २०२

ठिकाण :

आपला / आपली विश्वासू

अर्जदाराची सही

(अर्जदाराचे संपूर्ण नाव)